

**BENARES HOTELS LIMITED**  
Corporate Identification No. (CIN) : L55101UP1971PLC003480  
Regd. Office: Nadesar Palace Compound, Varanasi - 221 002. Tel : 0542- 6660001,  
Corporate Office: Taj Palace, Sardar Patel Marg, New Delhi - 110021, Phone: 011 6650 3549/3704  
E-mail : investorrelations@tajhotels.com Website : www.benareshotelslimited.com

**NOTICE OF THE 49<sup>th</sup> ANNUAL GENERAL MEETING OF BENARES HOTELS LIMITED, E-VOTING AND BOOK CLOSURE**

**Annual General Meeting:**  
**NOTICE** is hereby given that the Forty Ninth (49<sup>th</sup>) Annual General Meeting ('AGM' or 'Meeting') of the Members of Benares Hotels Limited ('the Company') will be held on Tuesday, **September 29, 2020 at 3.00 p.m. (IST)** via two way Video Conferencing ('VC') facility / Other Audio Visual Means ('OAVM') ONLY, to transact the businesses set out in the Notice of the AGM. In accordance with the General Circulars issued by the Ministry of Corporate Affairs dated April 8, 2020, April 13, 2020 and May 5, 2020 (collectively referred to as 'MCA Circulars') and Securities and Exchange Board of India ('SEBI') Circular dated May 12, 2020, the Company has sent the Notice of the 49<sup>th</sup> AGM along with the Annual Report for FY 2019-20 through electronic mode only, to those Members whose e-mail addresses are registered with the Company / Registrar & Transfer Agent, Link Intime India Private Limited and Depositories. The Electronic dispatch of Annual Report to members have been completed on August 31, 2020. The requirement of sending physical copies of the Notice of the AGM has been dispensed with vide MCA Circulars and the SEBI Circular. The Annual Report 2019-20 of the Company, inter alia, containing the Notice of the 49<sup>th</sup> AGM is available on the website of the Company at <https://www.benareshotelslimited.com/en-in/AGM-2020/> and also on the website of National Securities Depository Limited ('NSDL') at [www.evoting.nsdl.com](http://www.evoting.nsdl.com). A copy of the same is also available on the website of the stock exchange on which the securities of the Company is listed, i.e. at [www.bseindia.com](http://www.bseindia.com).

**Remote e-Voting:**  
In compliance with Section 108 of the Companies Act, 2013 ('the Act') read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time, Secretarial Standards - 2 issued by the Institute of Company Secretaries of India on General Meetings and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing to its Members the facility of remote e-Voting before the AGM and during the AGM in respect of the businesses to be transacted at the AGM and for this purpose, the Company has appointed NSDL for facilitating voting through electronic means. The detailed instructions for remote e-Voting are given in the Notice of the AGM. Members are requested to note the following:

- a. The remote e-Voting facility would be available during the following period:  
**Commencement of remote e-Voting From 9.00 a.m. (IST) on Thursday, September 24, 2020**  
**End of remote e-Voting Up to 5.00 p.m. (IST) on Monday, September 28, 2020**
- The remote e-Voting module shall be disabled by NSDL for voting thereafter and Members will not be allowed to vote electronically beyond the said date and time. Once the vote on a resolution has been cast by the Member, he/she shall not be allowed to change it subsequently or cast the vote again.
- b. The voting rights of the Members shall be in proportion to their share of the paid-up equity share capital of the Company as on **Tuesday, September 22, 2020 ('Cut-Off Date')**. The facility of remote e-Voting system shall also be made available during the Meeting and the Members attending the Meeting, who have not already cast their vote by remote e-Voting shall be able to exercise their right during the Meeting. A person whose name is recorded in the Register of Members / Register of Beneficial Owners as on the Cut-Off Date only shall be entitled to avail the facility of remote e-Voting before / during the AGM;
- c. Any person, who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the dispatch of the Notice electronically, and holds shares as of the cut-off date; may obtain the login ID and password by sending a request at [evoting.nsdl.co.in](mailto:evoting.nsdl.co.in) or may contact on toll free number 1800-222-990, as provided by NSDL. However, if he/she is already registered with NSDL for remote e-voting then he/she can use his/her existing Used ID and password for casting the votes;
- d. Members who have cast their vote on resolution(s) by remote e-Voting prior to the AGM will also be eligible to participate at the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their vote on such resolution(s) again.

**Registration of e-mail addresses:**  
Members who have not yet registered their email addresses are requested to follow the process mentioned below, **before 5.00 p.m. (IST) on September 15, 2020**, for registering their email addresses to receive the Notice of AGM and Annual Report electronically and to receive login ID and password for e-Voting:

a) Visit the link: [https://linkintime.co.in/emailreg/email\\_register.html](https://linkintime.co.in/emailreg/email_register.html)

b) Select the company name viz. **Benares Hotels Limited;**

c) Enter the DP ID & Client ID / Physical Folio Number and PAN number. In the event the PAN details are not available on record for Physical Folio, Member to enter one of the Share Certificate numbers;

d) Upload a self-attested copy of PAN card for authentication. If PAN details are not available in the system, the system will prompt the Member to upload a self-attested copy of the PAN card for upload;

e) Enter your e-mail address and mobile number;

f) The system will then confirm the e-mail address for receiving this AGM Notice.

For permanent registration of their e-mail address, Members holding shares in demat form are requested to update the same with their Depository Participants ('DPs') and to the Registrar in case the Members are holding shares in physical form.

**Update of Bank Account Details:**  
Members who have not updated their Bank account details for receiving the dividends directly in their bank accounts through Electronic Clearing Service or any other means, may follow the following instructions to do so latest by **Tuesday, September 15, 2020**:

Physical Holding	1) Visit the link <a href="https://linkintime.co.in/emailreg/email_register.html">https://linkintime.co.in/emailreg/email_register.html</a> under Bank detail Registration - fill in the following details relating to bank account in which the dividend is to be received: <ul style="list-style-type: none"><li>Name of Bank;</li><li>Bank Account Number and</li><li>11 digit IFSC Code;</li></ul>
	a) upload a self-attested scanned copy of the PAN Card;
	b) upload a self-attested scanned copy of any document (such as AADHAR Card, Passport) in support of the address of the Member as registered with the Company;
	c) upload a self-attested scanned copy of cancelled cheque leaf bearing the name of the Member or first holder, in case shares are held jointly
Demat Holding	Members holding shares in demat form are requested to update their Electronic Bank Mandate with their respective DPs.

For details relating to remote e-Voting, please refer to the Notice of the AGM. In case of any queries relating to remote e-voting, please refer to the Frequently Asked Questions (FAQs) and e-Voting user manual for Shareholders available at the Downloads section of [www.evoting.nsdl.com](http://www.evoting.nsdl.com) or send a request to [evoting@nsdl.co.in](mailto:evoting@nsdl.co.in). In case of any grievances connected with the facility for remote e-voting please contact Mr. Amit Vishal, Senior Manager or Ms. Pallavi Mhatre, Manager from NSDL, Trade World, 'A' Wing, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400 013 at [evoting@nsdl.co.in](mailto:evoting@nsdl.co.in) or [amitv@nsdl.co.in](mailto:amitv@nsdl.co.in) or [pallavid@nsdl.co.in](mailto:pallavid@nsdl.co.in) or at Tel. No.: +91 22 2499 4360/4548/4738 or at the toll free no.: 1800-222-990. Members who require technical assistance before / during the Meeting to access and participate in the AGM may contact Mr. Amit Vishal, Senior Manager, NSDL at [amitv@nsdl.co.in](mailto:amitv@nsdl.co.in) or at Tel. / Mobile no.: +91 22 2499 4360 / +91 9920264780

**Book Closure and Dividend:**  
**NOTICE** is further given that pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, 2013, read with Rule 10 of The Companies (Management and Administration) Rules, 2014, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from, September 23, 2020 to September 30, 2020; (both days inclusive) for the purpose of the 49<sup>th</sup> AGM and payment of dividend for the financial year 2019-20. In case the Company is unable to pay the dividend to any Member in their bank accounts through electronic or any other means, due to non-registration of bank account details by the Members, the Company shall dispatch the dividend warrant / cheque to such Members at the earliest, on normalisation of postal services and other activities.

For Benares Hotels Limited  
Vanika Mahajan  
Company Secretary

INVESTMENT & PRECISION CASTINGS LTD									
Nari Road, Bhavnagar, Gujarat 364 006. CIN : L27100GJ1975PLC002692 Phone : 0278-2523300, e-mail: direct1@ipcl.in									
STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR QUARTER ENDED 30.06.2020 (Rs. In Lacs)									
Sr. No.	Particulars	STANDALONE				CONSOLIDATED			
		For the Quarter ended on				For the Quarter ended on			
		30.06.2020	31.03.2020	30.06.2019	31.03.2020	30.06.2020	31.03.2020	30.06.2019	31.03.2020
		Unaudited	Audited (refer note 5)	Unaudited	Audited	Unaudited	Audited (refer note 5)	Unaudited	Audited
1	Total Income from Operations	763.51	2,355.91	2,536.79	9,518.53	763.51	2,355.91	2,536.79	9,518.53
2	Net Profit/(Loss) for the period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	(537.11)	33.75	(115.38)	(103.17)	(538.45)	32.69	(116.44)	(108.34)
3	Net Profit/(Loss) for the period Before Tax (After Exceptional and/or Extraordinary Items)	(537.11)	33.75	(115.38)	(103.17)	(538.45)	32.69	(116.44)	(108.34)
4	Net Profit/(Loss) for the period After Tax (After Exceptional and/or Extraordinary Items)	(384.31)	26.89	(83.11)	(67.22)	(385.65)	25.83	(84.17)	(72.39)
5	Total Other Comprehensive income for the period Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)	(1.74)	(8.25)	0.44	(6.95)	(1.74)	(8.25)	0.44	(6.95)
6	Paid up Equity Share Capital (Face Value of Rs.10/- per share)	500.00	500.00	500.00	500.00	500.00	500.00	500.00	500.00
7	Reserves (excluding Revaluation Reserves) as shown in the Audited balance sheet of the previous year				6,806.01				6,798.59
8	Earning Per Share (EPS)								
a)	Basic	(7.69)	0.54	(1.66)	(1.34)	(7.71)	0.52	(1.68)	(1.45)
b)	Diluted	(7.69)	0.54	(1.66)	(1.34)	(7.71)	0.52	(1.68)	(1.45)
<b>Notes :</b> 1. The above financial results are reviewed by the Audit Committee and taken on record at the meeting of the Board of Directors held on 31st August, 2020. The Statutory Auditors have carried out limited review of the same. 2. The Company has, in accordance with the Indian Accounting Standard (Ind AS) 108 - Operating Segments, identified Investment Casting Activities and Power Generation Activities as its segments and financial details thereof are disclosed in a separate annexure attached herewith. 3. The statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) rules, 2015 (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent Applicable. 4. The COVID-19 pandemic outbreak and measures to curtail it has caused significant disturbances and slowdown of economic activities. The Company's operations (including manufacturing) were impacted in the quarter, due to scaling down / suspending production due to supply chain constraints, shortage of workforce and with a view to ensure safety across all areas of operations. Following the approvals received from the government authorities, the Company has commenced operations w.e.f April 28, 2020 and the operations in the month of May and June have been sub-optimal due to general economic scenario. The Company has considered the possible impact of COVID-19 in preparation of the above results. The impact of the global health pandemic may be different from that estimated as at the date of approval of these financial results and the Company will continue to closely monitor any material changes to future economic conditions. 5. The figures for the quarter ended March 31, are the balancing figures between the audited figures in respect of full year and the unaudited published figures up to the third quarter ended December 31, which were subjected to review. 6. The complaints from investors/shareholders for the quarter ended on 30th June, 2020 : Received - 0, Resolved - 0, Unresolved - 0. 7. Previous period's figures have been reclassified, wherever necessary, to correspond with those of the current period.									
Place : Bhavnagar Date : 23 <sup>rd</sup> August, 2020									
By Order of the Board of Directors, Mr. Piyush I. Tamboli Chairman & Managing Director					By order of the Board For TCFC Finance Ltd Sd/- Kinjal Sheth Company Secretary				

FORM A Public Announcement (Under Regulation 6 of the Insolvency and Bankruptcy Board of India (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016) FOR THE ATTENTION OF THE CREDITORS OF M/s RISA INTERNATIONAL LIMITED	
Relevant Particulars	
1. Name of corporate debtor	RISA INTERNATIONAL LIMITED
2. Date of incorporation of corporate debtor	09/03/1993
3. Authority under which corporate debtor is incorporated / registered	Registrar of Companies, Mumbai
4. Corporate Identity No. / Limited Liability Identification No. of corporate debtor	L99999MH1993PLC071062
5. Address of the registered office and principal office (if any) of corporate debtor	604, Kushal Point, 4th Road, Behind Uday Cinema, Ghatkopar (W) Mumbai-400066
6. Insolvency commencement date in respect of corporate debtor	31/08/2019 (Order was received by IRP on 01/09/2020)
7. Estimated date of closure of insolvency resolution process.	27/02/2020 Being 180 days from 31/08/2019
8. Name and registration number of the insolvency professional acting as interim resolution professional	Sanjiv Kumar Arora IP Registration No. IBR/ IPA-001/IP-P- 01462/ 2018-2019/12390.
9. Address and e-mail of the interim resolution professional, as registered with the Board	Sanjiv Kumar Arora Address: D-3/3465, Vasant Kunj, South West, National Capital Territory of Delhi-110070 Email: mrsk4@yahoo.co.in
10. Address and e-mail to be used for correspondence with the interim resolution professional	Sanjiv Kumar Arora D-3/3465, Vasant Kunj, South West, National Capital Territory of Delhi-110070 mrsk4@yahoo.co.in cnp.risa@gmail.com
11. Last date for submission of claims	14/09/2020 (14 days from the date of intimation of order to Insolvency Professional) (Due to COVID-19, We request all creditors to submit their respective claims through email only)
12. Classes of creditors, if any, under clause (b) of sub-section (16A) of section 21, ascertained by the interim resolution professional	Name the class(es): Nil
13. Names of Insolvency Professionals identified to act as Authorised Representative of creditors in a class (Three names for each class)	Not Applicable
14. (a) Relevant Forms and (b) Details of authorized representatives are available at:	Relevant forms are available at <a href="https://ibbi.gov.in/home/downloads">https://ibbi.gov.in/home/downloads</a> Nil

Notice is hereby given that the National Company Law Tribunal has ordered the commencement of a corporate insolvency resolution process of the **RISA INTERNATIONAL LIMITED** on 31/08/2020 (date of order received by IRP is 01/09/2020).  
The creditors of **RISA INTERNATIONAL LIMITED**, are hereby called upon to submit their claims with proof on or before 14/09/2020 to the interim resolution professional at the address mentioned against entry No. 10.  
A financial creditor belonging to a class, as listed against the entry No. 12, shall indicate its choice of authorized representative from among the three insolvency professionals listed against entry No. 13 to act as authorized representative of the class (specify class) in Form CA- Not Applicable.  
**Submission of false or misleading proofs of claim shall attract penalties.**  
Sd/-  
Sanjiv Kumar Arora  
Interim Resolution Professional  
Date: 03/09/2020  
Place: New Delhi  
IBR/ IPA-001/IP-P- 01462/ 2018-2019/12390

**TCFC FINANCE LIMITED**  
CIN No. L65990MH1990PLC057923  
Reg. off:- 501-502, Raheja Chambers, Nariman Point, Mumbai - 400 021  
[www.tcfcfinance.com](http://www.tcfcfinance.com); Email id: [investorservices@tcfcfinance.com](mailto:investorservices@tcfcfinance.com)  
Tel: 022-22844701/22840736

**NOTICE OF 29TH ANNUAL GENERAL MEETING**  
Notice is hereby given that the 29th Annual General Meeting ("AGM") of Members of the Company will be held on **Friday, September 25, 2020 at 11:00 a.m. (IST)** through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") in accordance with the provisions of the Companies Act, 2013 and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with the General Circular No. 14/2020 dated 8<sup>th</sup> April, 2020, General Circular No. 17/2020 dated 13<sup>th</sup> April, 2020 and General Circulars No. 20/2020 dated 5<sup>th</sup> May, 2020 issued by Ministry of Corporate Affairs (MCA Circulars) and SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12<sup>th</sup> May, 2020 (SEBI Circular) to transact the business set out in the Notice convening the AGM.

In compliance with the MCA Circulars and SEBI Circular, the Notice setting out the Ordinary and Special Business to be transacted at the Meeting and the Explanatory Statement attached thereto, together with the Audited Financial Statements (Standalone & Consolidated) of the Company for the Financial Year ended 31<sup>st</sup> March, 2020, and the Reports of the Board of Directors and Auditors thereon, have been sent on 1<sup>st</sup> September, 2020 through Electronic Mode only to the Members of the Company whose E-mail addresses are registered with the Company's R&TA/Depository Participant(s). The requirement of sending physical copies of the Notice of the AGM has been dispensed with vide MCA Circulars and SEBI Circular.

The aforesaid documents are also available on the website of the Company at [www.gspcgroup.com](http://www.gspcgroup.com) and websites of the Stock Exchanges where Shares of the Company are listed i.e. The BSE Limited and The National Stock Exchange of India Limited at [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and [www.nseindia.com](http://www.nseindia.com) respectively. Further, the AGM Notice is also available on the website of the Central Depository Services (India) Limited at [www.evotingindia.com](http://www.evotingindia.com).

All the documents referred to in the Notice of the AGM and Explanatory Statement are available for inspection through electronic mode on the basis of prior request. Members seeking to inspect such documents can send the E-mail to [investors.gspl@gspc.in](mailto:investors.gspl@gspc.in).

**2. Instruction for Remote e-voting and E-voting during AGM:-**  
In compliance with the Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing its members facility to exercise their right to vote on the resolutions proposed to be passed at the AGM by electronic means (E-voting). The Members may cast their votes using an electronic voting system from a place other than the venue of the Meeting ("Remote E-voting"). The Company has engaged the services of Central Depository Services (India) Limited or "CDSL" for providing e-voting facilities.

Further, the facility for voting through electronic voting system will also be available at the AGM by electronic means (E - voting). Members attending the meeting who have not cast their vote(s) by Remote E-voting can cast their vote at AGM.

The manner of Remote E - voting/E-voting for Shareholders holding shares in dematerialised mode, physical mode and for shareholders who have not registered their E-mail addresses is provided in detail in Notice of the AGM. Members are requested to refer the detailed procedure and E-voting instructions provided in the "Notes" section of the Notice convening the 22<sup>nd</sup> Annual General Meeting for casting their votes electronically on the Resolutions set forth in the Notice.

**The details pursuant to the provisions of the Companies Act, 2013 and the Rules are given hereunder :**

- Date and time of commencement of E-voting: from 09.00 A.M. (IST) on Monday, 21<sup>st</sup> September, 2020.
- Date and time of end of E-voting: 05.00 P.M. (IST) on Wednesday, 23<sup>rd</sup> September, 2020.
- The Remote E-voting shall not be allowed beyond the said date and time.
- The Cut-off date for entitlement for E-voting is 17<sup>th</sup> September, 2020.
- A person, whose name appears in the Register of Members/Beneficial Owners as on the cut-off date i.e. 17<sup>th</sup> September, 2020 only shall be entitled to avail the facility of Remote E-voting or E-voting during the AGM.
- Any person who becomes Members of the Company after dispatch of the Notice of the Meeting and holding Shares as on the cut-off date i.e. 17<sup>th</sup> September, 2020, may obtain the USER ID and Password by following e-voting instructions being part of Notice which is placed in E-voting section of CDSP Portal i.e. [www.evotingindia.com](http://www.evotingindia.com) as well as seek further guidance by putting mail request to [helpdesk.evoting@cdsindia.com](mailto:helpdesk.evoting@cdsindia.com). If the Member is already registered with CDSP for e-voting then he/she can use his/her existing USER ID and Password for casting the vote through Remote E-voting.
- The Members who have cast their vote by Remote E-voting may attend the Meeting but shall not be entitled to cast their vote again.
- The facility for E-voting during the AGM shall also be made available at the Meeting and the Members attending the Meeting who have not cast their vote by Remote E-voting on all or any of the resolutions set out in the Notice can cast their vote at the Meeting.
- The Notice of 22<sup>nd</sup> Annual General Meeting is also available under the "Investors" Section on the Company's website [www.gspcgroup.com](http://www.gspcgroup.com) and on the E-voting section of CDSP Portal - [www.evotingindia.com](http://www.evotingindia.com).
- For electronic voting instructions, Members may refer the Frequently Asked Questions (FAQs) and E-voting Manual available at [www.evotingindia.com](http://www.evotingindia.com), under help section or write an E-mail to [helpdesk.evoting@cdsindia.com](mailto:helpdesk.evoting@cdsindia.com). For any queries/grievances, in relation to E-voting, Members may contact Mr. Rakesh Dalvi, Manager, Central Depository Services (India) Limited, 25<sup>th</sup> Floor, A Wing, Marathon Futurex, Mafatal Mills Compound, NM Joshi Marg, Lower Parel (E), Mumbai - 400 013 or at designated Email id: [helpdesk.evoting@cdsindia.com](mailto:helpdesk.evoting@cdsindia.com) or on Phone Number: 1800225533

**3. Registration / update of E-mail IDs and Bank Mandates:-**

**➔ Manner of registering/updating E-mail IDs**  
• The Members who have not registered their E-mail addresses with the Company/R&TA/Depository Participants can get the same registered by sending following documents by E-mail at [einward.ris@kfintech.com](mailto:einward.ris@kfintech.com) or by writing to the Registrar and Share Transfer Agent of the Company, viz., **KFin Technologies Private Limited ("KFintech")**:

**➔ Shareholders holding Shares in Physical mode :**  
a. Assigned request letter mentioning your name, folio number and complete address;  
b. Self attested scanned copy of the PAN Card; and  
c. Self attested scanned copy of any document (such as AADHAR Card, Driving Licence, Passport) in support of the address.

**➔ Shareholders holding Shares in Demat mode:**  
a. Name and Demat account details (CDSP - 16 digit beneficiary ID or NSDL - 16 digit DP ID + Client ID);  
b. Client Master or copy of Consolidated Account statement;  
c. Self attested scanned copy of the PAN Card; and  
d. Self attested scanned copy of any document (such as AADHAR Card, Driving Licence, Passport) in support of the address of the Member as registered with the Company.

Shareholders holding Shares in Demat mode are also requested to update their E-mail addresses with their Depository Participants.

**➔ Manner of registering/updating Bank Mandates :**  
• The Members holding Shares in Physical Form who have not updated their mandate for receiving the Dividends directly in their Bank accounts through Electronic Clearing Service or any other means ("Electronic Bank Mandate"), can register their Electronic Bank Mandate to receive Dividends directly into their Bank account electronically, by sending following details/documents by E-mail at [einward.ris@kfintech.com](mailto:einward.ris@kfintech.com) or by writing to the Registrar and Share Transfer Agent of the Company, viz., **KFin Technologies Private Limited ("KFintech")** :

a. Name and Branch of Bank in which Dividend is to be received and Bank Account type;  
b. Bank Account Number allotted by your Bank after implementation of Core Banking Solutions;  
c. 11 digit IFSC Code; and  
d. Self attested scanned copy of cancelled cheque bearing the name of the Member or first holder, in case Shares are held jointly.

• The Members holding Shares in Demat Form are requested to update their Electronic Bank Mandate with their Depository Participant.

**4. Record Date for Dividend and manner of payment of Dividend, if declared at the AGM:**  
Notice is also hereby given that pursuant to Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company has fixed Thursday, 10<sup>th</sup> September, 2020 as the "Record Date" for determining entitlement of Dividend of Rs. 2.00 (i.e. 20%) per Share for the Financial Year ended on 31<sup>st</sup> March, 2020.

The Dividend, if declared at the ensuing Annual General Meeting, shall be paid, on or before, 23<sup>rd</sup> October, 2020 to those Members of the Company whose names appear (a) Beneficial owners as at the close of business hours on Thursday, 10<sup>th</sup> September, 2020, as per the list to be furnished by the Depositories in respect of the Shares held in electronic form; and (b) as Members in the Register of Members of the Company as on Thursday, 10<sup>th</sup> September, 2020, after giving effect to all valid share transfer in physical form received as at the close of business hours on Thursday, 10<sup>th</sup> September, 2020.


**Manner of Payment of Dividend, if declared at the AGM:**  
The Dividend, if approved by the Shareholders at the 22<sup>nd</sup> AGM, will be paid through electronic mode to the Shareholders who have updated their bank details. Dividend warrants/demand drafts will be dispatched to the registered address of the Shareholders who have not updated their bank details, only after normalisation of postal services.

To avoid delay in receiving Dividend and to receive the Dividend directly into their bank account on the payout date, Shareholders are requested to update their Bank details by following the procedure set out at para 3 above.

By order of the Board  
For TCFC Finance Ltd  
Sd/-  
Kinjal Sheth  
Company Secretary

GENERIC ENGINEERING CONSTRUCTION AND PROJECTS LIMITED				
Regd Off: 201 & 202, Fitwell House, 2 <sup>nd</sup> Floor, Opp Home-Town, LBS Road, Vikhroli (West), Mumbai - 400083. CIN: L45100MH1994PLC082540, Phone No: 9167720671/022-25780272 Website: <a href="http://www.gecpl.com">www.gecpl.com</a> , Email id: <a href="mailto:geninfo@gecpl.com">geninfo@gecpl.com</a>				
EXTRACT OF UN-AUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30 <sup>th</sup> JUNE 2020 (Rs in Lakhs)				
Sl. No.	Particulars	Quarter Ended		Year Ended
		30/06/2020 (Unaudited)	30/06/2019 (Unaudited)	31/03/2020 (Audited)
1.	Total Income from Operations	895.10	6,471.25	20,035.96
2.	Net Profit/ (Loss) for the period before Tax, Exceptional and/or Extraordinary items	(797.41)	658.42	1,929.97
3.	Net profit/(Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(797.41)	658.42	1,929.97
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(732.41)	463.20	1,453.61
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(732.41)	463.20	1,453.61
6.	Equity Share Capital	2,106.97	2,016.97	2,106.97
7.	Reserves (Excluding Revaluation Reserve) as shown in Audited Balance Sheet of the previous year.	-	-	15,615.71
8.	Earnings Per Share (of Rs 10/- each) (for continuing and discontinued operations) –			
1.	Basic:	(1.74)	1,151.14	3,523.52
2.	Diluted:	(1.74)	1,151.14	3,523.52
<b>Notes:-</b> 1) The above results have been prepared in accordance with Indian Accounting Standards ("IND AS") notified under section 133 of the Companies Act, 2013 read together with the Companies (Indian Accounting Standards) Rules 2015 2) The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of the Stock Exchange and the Company. ( <a href="http://www.bseindia.com">http://www.bseindia.com</a> and <a href="http://www.gecpl.com">www.gecpl.com</a> )				

**FOR GENERIC ENGINEERING CONSTRUCTION AND PROJECTS LIMITED**  
Sd/-  
Tarak Gor  
Whole-Time Director & CFO  
Place: Mumbai.  
Date: 31/08/2020  
DIN: 01550237



# Gujarat State Petronet Limited

Corporate Identity Number: L40200GJ1998SGC035188

Regd Office: GSPC Bhavan, Sector - 11, Gandhinagar - 382 010 Tel: +91-79-66701001/23268500  
Fax: +91-79-23268506 Website: [www.gspcgroup.com](http://www.gspcgroup.com), Email: [investors.gspl@gspc.in](mailto:investors.gspl@gspc.in)

## NOTICE OF THE 22<sup>nd</sup> ANNUAL GENERAL MEETING AND INFORMATION ON E-VOTING

**1. Twenty-Second Annual General Meeting of the Company through VC / OAVM:-**  
Notice is hereby given that the Twenty-Second Annual General Meeting (AGM) of Members of the Company will be held on **Thursday, 24<sup>th</sup> September, 2020 at 3:00 P.M.** through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") facility in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with the General Circular No. 14/2020 dated 8<sup>th</sup> April, 2020, General Circular No. 17/2020 dated 13<sup>th</sup> April, 2020 and General Circulars No. 20/2020 dated 5<sup>th</sup> May, 2020 issued by Ministry of Corporate Affairs (MCA Circulars) and SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD/1/CIR/P/2020/79 dated 12<sup>th</sup> May, 2020 (SEBI Circular) to transact the business set out in the Notice convening the AGM.

In compliance with the MCA Circulars and SEBI Circular, the Notice setting out the Ordinary and Special Business to be transacted at the Meeting and the Explanatory Statement attached thereto, together with the Audited Financial Statements (Standalone & Consolidated) of the Company for the Financial Year ended 31<sup>st</sup> March, 2020, and the Reports of the Board of Directors and Auditors thereon, have been sent on 1<sup>st</sup> September, 2020 through Electronic Mode only to the Members of the Company whose E-mail addresses are registered with the Company's R&TA/Depository Participant(s). The requirement of sending physical copies of the Notice of the AGM has been dispensed with valid MCA Circulars and SEBI Circular.

The aforesaid documents are also available on the website of the Company at [www.gspcgroup.com](http://www.gspcgroup.com) and websites of the Stock Exchanges where Shares of the Company are listed i.e. The BSE Limited and The National Stock Exchange of India Limited at [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and [www.nseindia.com](http://www.nseindia.com) respectively. Further, the AGM Notice is also available on the website of the Central Depository Services (India) Limited at [www.evotingindia.com](http://www.evotingindia.com).

All the documents referred to in the Notice of the AGM and Explanatory Statement are available for inspection through electronic mode on the basis of prior request. Members seeking to inspect such documents can send the E-mail to [investors.gspl@gspc.in](mailto:investors.gspl@gspc.in).

**2. Instruction for Remote E-voting and E-voting during AGM:-**  
In compliance with the Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing its members facility to exercise their right to vote on the resolutions proposed to be passed at the AGM by electronic means (E-voting). The Members may cast their votes using an electronic voting system from a place other than the venue of the Meeting ("Remote E-voting"). The Company has engaged the services of Central Depository Services (India) Limited or "CDSL" for providing e-voting facilities.

Further, the facility for voting through electronic voting system will also be available at the AGM by electronic means (E-voting). Members attending the meeting who have not cast their vote(s) by Remote E-voting can cast their vote at AGM.

The manner of Remote E-voting/E-voting for Shareholders holding shares in dematerialised mode, physical mode and for shareholders who have not registered their E-mail addresses is provided in detail in the Notice of the AGM. Members are requested to refer the detailed procedure and E-voting instructions provided in the "Notes" section of the Notice convening the 22<sup>nd</sup> Annual General Meeting for casting their votes electronically on the Resolutions set forth in the Notice.

**The details pursuant to the provisions of the Companies Act, 2013 and the Rules are given hereunder :**

- Date and time of commencement of E-voting: from 09.00 A.M. (IST) on Monday, 21<sup>st</sup> September, 2020.
- Date and time of end of E-voting: 05.00 P.M. (IST) on Wednesday, 23<sup>rd</sup> September, 2020.
- The Remote E-voting shall not be allowed beyond the said date and time.
- The Cut-off date for entitlement for E-voting is 17<sup>th</sup> September, 2020.
- A person, whose name appears in the Register of Members/Beneficial Owners as on the cut-off date i.e. 17<sup>th</sup> September, 2020 only shall be entitled to avail the facility of Remote E-voting or E-voting during the AGM.
- Any person who becomes Members of the Company after dispatch of the Notice of the Meeting and holding Shares as on the cut-off date i.e. 17<sup>th</sup> September, 2020, may obtain the USER ID and Password by following e-voting instructions being part of Notice which is placed in E-voting section of CDSL Portal i.e. [www.evotingindia.com](http://www.evotingindia.com) as well as seek further guidance by putting mail request to [helpdesk.evoting@cdslindia.com](mailto:helpdesk.evoting@cdslindia.com). If the Member is already registered with CDSL for E-voting then he/she can use his/her existing USER ID and Password for casting the vote through Remote E-voting.
- The Members who have cast their vote by Remote E-voting may attend the Meeting but shall not be entitled to cast their vote again.
- The facility for E-voting during the AGM shall also be made available at the Meeting and the Members attending the Meeting who have not cast their vote by Remote E-voting on all or any of the resolutions set out in the Notice can cast their vote at the Meeting.
- The Notice of 22<sup>nd</sup> Annual General Meeting is also available under the "Investors" Section on the Company's website [www.gspcgroup.com](http://www.gspcgroup.com) and on the E-voting section of CDSL Portal - [www.evotingindia.com](http://www.evotingindia.com).
- For electronic voting instructions, Members may refer the Frequently Asked Questions (FAQs) and E-voting Manual available at [www.evotingindia.com](http://www.evotingindia.com), under help section or write an E-mail to [helpdesk.evoting@cdslindia.com](mailto:helpdesk.evoting@cdslindia.com). For any queries/grievances, in relation to E-voting, Members may contact Mr. Rakesh Dalvi, Manager, Central Depository Services (India) Limited, 25<sup>th</sup> Floor, A Wing, Marathon Futrex, Mafatlal Mills Compound, NM Joshi Marg, Lower Parel (E), Mumbai - 400 013 or at designated Email id: [helpdesk.evoting@cdslindia.com](mailto:helpdesk.evoting@cdslindia.com) or on Phone Number: 1800225533

**3. Registration / update of E-mail IDs and Bank Mandates:-**

➔ **Manner of registering/updating E-mail IDs**  
• The Members who have not registered their E-mail addresses with the Company/R&TA/Depository Participants can get the same registered by sending following documents by E-mail at [einward.ris@kfintech.com](mailto:einward.ris@kfintech.com) or by writing to the Registrar and Share Transfer Agent of the Company, viz., **KFin Technologies Private Limited ("KFintech")**:

➔ **Shareholders holding Shares in Physical mode :**  
a. Assigned request letter mentioning your name, folio number and complete address;  
b. Self attested scanned copy of the PAN Card; and  
c. Self attested scanned copy of any document (such as AADHAR Card, Driving Licence, Passport) in support of the address.

➔ **Shareholders holding Shares in Demat mode:**  
a. Name and Demat account details (CDSL - 16 digit beneficiary ID or NSDL - 16 digit DPID + Client ID);  
b. Client Master or copy of Consolidated Account statement;  
c. Self attested scanned copy of the PAN Card; and  
d. Self attested scanned copy of any document (such as AADHAR Card, Driving Licence, Passport) in support of the address of the Member as registered with the Company.

Shareholders holding Shares in Demat mode are also requested to update their E-mail addresses with their Depository Participants.

➔ **Manner of registering/updating Bank Mandates :**  
• The Members holding Shares in Physical Form who have not updated their mandate for receiving the Dividends directly in their Bank accounts through Electronic Clearing Service or any other means ("Electronic Bank Mandate"), can register their Electronic Bank Mandate to receive Dividends directly into their Bank account electronically, by sending following details/documents by E-mail at [einward.ris@kfintech.com](mailto:einward.ris@kfintech.com) or by writing to the Registrar and Share Transfer Agent of the Company, viz., **KFin Technologies Private Limited ("KFintech")**:

- a. Name and Branch of Bank in which Dividend is to be received and Bank Account type;
- b. Bank Account Number allotted by your Bank after implementation of Core Banking Solutions;
- c. 11 digit IFSC Code; and
- d. Self attested scanned copy of cancelled cheque bearing the name of the Member or first holder, in case Shares are held jointly.

• The Members holding Shares in Demat Form are requested to update their Electronic Bank Mandate with their Depository Participant.

**4. Record Date for Dividend and manner of payment of Dividend, if declared at the AGM:**  
Notice is also hereby given that pursuant to Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company has fixed Thursday, 10<sup>th</sup> September, 2020 as the "Record Date" for determining entitlement of Dividend of Rs. 2.00 (i.e. 20%) per Share for the Financial Year ended on 31<sup>st</sup> March, 2020.

The Dividend, if declared at the ensuing Annual General Meeting, shall be paid, on or before, 23<sup>rd</sup> October, 2020 to those Members of the Company whose names appear (a) Beneficial owners as at the close of business hours on Thursday, 10<sup>th</sup> September, 2020, as per the list to be furnished by the Depositories in respect of the Shares held in electronic form; and (b) as Members in the Register of Members of the Company as on Thursday, 10<sup>th</sup> September, 2020, after giving effect to all valid share transfer in physical form received as at the close of business hours on Thursday, 10<sup>th</sup> September, 2020.

**Manner of Payment of Dividend, if declared at the AGM:**  
The Dividend, if approved by the Shareholders at the 22<sup>nd</sup> AGM, will be paid through electronic mode to the Shareholders who have updated their bank details. Dividend warrants/demand drafts will be dispatched to the registered address of the Shareholders who have not updated their bank details, only after normalisation of postal services.

To avoid delay in receiving Dividend and to receive the Dividend directly into their bank account on the payout date, Shareholders are requested to update their Bank details by following the procedure set out at para 3 above.

**For Gujarat State Petronet Limited**  
Sd/-  
**Rajeshwari Sharma**  
Company Secretary & Compliance Officer

**Date : 1<sup>st</sup> September, 2020**  
**Place: Gandhinagar**





# नवी मुंबई महानगरपालिका

वाहन विभाग

फेर निविदा सूचना क्र. नमूंमपा/वाहन/निविदा/05/2020-21

कामाचे नांव :- नवी मुंबई महानगरपालिकेच्या 14 हलक्या व जड वाहनांचे यथस्थिती अवस्थेत निर्लेखन करणेबाबत.

अंदाजपत्रकीय रकम रु. 5,36,000/-

या निविदेबाबतची विस्तृत माहिती नवी मुंबई महानगरपालिकेचे संकेतस्थळ [www.nmmc.gov.in](http://www.nmmc.gov.in) आणि [www.nmmc.maharashtra. tenders.in](http://www.nmmc.maharashtra. tenders.in) यावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. संबंधीत निविदाकारांनी याची नोंद घ्यावी.

सही :-

उप आयुक्त (वाहन)

नवी मुंबई महानगरपालिका

जानू-नमूंमपा/जसं/जाहिरात/2014/2020



## टीसीएफसी फायनान्स लिमिटेड

सीआयएन: एएन६९९०एमएच९९०पीएलसी५०५२२३

नोंदणीकृत कार्यालय: ५०१-५०२, रेड्वा चॅम्बर्स, नॉर्मन पॉइंट, मुंबई-४०००१९.

दूर: ०२२-२२८४४०११/०७३६, ई-मेल: investorservices@tcfcfinance.com, वेबसाईट: www.tcfcfinance.com

### २९वी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, टीसीएफसी फायनान्स लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांची २९वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शुक्रवार, २५ सप्टेंबर, २०२० रोजी स. ११.००वा. (भाप्रवे) व्हिडीओ कॉन्फरन्सींग (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य माध्यम (ओएव्हीएम) मार्फत होणार आहे.

सहकार मंत्रालयाद्वारे (एमसीए) द्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.१७/२०२० व सर्वसाधारण परिपत्रक क्र.२०/२०२० आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळद्वारे वितरीत परिपत्रक क्र.सेबी/उचओ/सीएफडी/सीएमडी/सीआयआर/पी/२०२०/७९ (परिपत्रक) आणि एसीएम सूचना व वार्षिक अहवाल २०१९-२० च्या वास्तविक प्रती विवर्णना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता या सदस्यांचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटीर सहभागीदाराकडे नोंद आहेत त्यांना विवृत स्वरूपाने पाठविले जातील. एजीएम सूचना व वार्षिक अहवाल २०१९-२० पाठवण्याची प्रक्रिया कंपनीने २ सप्टेंबर, २०२० रोजी पूर्ण केली आहे. सदस्यांनी नोंद घ्यावी की, एजीएम सूचना व वार्षिक अहवाल २०१९-२० च्या वास्तविक प्रती पाठविता येणार नाहीत.

एजीएम व्हीसी/ओएव्हीएममार्फत होणार असल्याने परिपत्रकानुसार सदस्यांची वास्तविक उपस्थिती आवश्यक नाही. तदनुसार प्रॉक्सीची निपुटी एजीएमकरिता उपलब्ध असणार नाही.

उपरोक्त दस्तावेज कंपनीच्या [www.tcfcfinance.com](http://www.tcfcfinance.com) वेबसाईटवर व स्टॉक एक्सचेंजच्या बीएसई लिमिटेडच्या [www.bseindia.com](http://www.bseindia.com) आणि नेशनल सिस्कुयुरिटी डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या [https://www.evoting.nsdl.com](http://https://www.evoting.nsdl.com) वेबसाईटवर उपलब्ध आहे.

नॉटरीय कापदा २०१३ च्या कलम १०८ नुसार आणि त्यातील नियमानुसार आणि सेबी (एलओडीआर) रेग्युलेशन्स २०१५ चे नियम ४४ नुसार कंपनीने सदस्यांना त्यांचे मत विवृत स्वरूपात देण्याकरिता रंगमाल सिस्कुयुरिटी डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) यांच्याद्वारे सुविधेमार्फत व्यवसायावर विचारविमर्श करण्यासाठी रिमोट ई-वॉटिंग प्रणाली प्रस्तावित केली आहे.

सदस्यांनी खालील बाबींची नोंद घ्यावी:

अ. ई-वॉटिंग माहिती हे एजीएम सूचनेचा भाग असून ते कंपनीच्या व एनएसडीएलच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

ब. जर कोणी व्यक्तीने एजीएम सूचना वितरणानंतर कंपनीचे शेअर्स घेऊन कंपनीचा सदस्य झाला असल्यास आणि निश्चित तारखेला भागधारणा घेतली असेल त्यांनी कंपनीच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेले फर्स्टटाईम युजरकरिता एजीएम सूचनेत नमुदयमाणे ई-वॉटिंगकरिता माहितीचे पालन करावे. काही प्रश्न असल्यास सदस्यांनी कृपया संपर्क कंपनीकडे करावा आणि आवश्यक लॉगइन आयडी व पासवर्ड प्राप्त करावा.

क. रिमोट ई-वॉटिंग कालावधीत २२ सप्टेंबर, २०२० रोजी स.९.३०वा. प्रारंभ होईल आणि २४ सप्टेंबर, २०२० रोजी सायं.५.००वा. समाप्त होईल. २४ सप्टेंबर, २०२० रोजी सायं.५.००वा.नंतर एनएसडीएलद्वारे ई-वॉटिंग बंद केले जाईल.

ड. नोंद तरीख अर्थात शुक्रवार, १८ सप्टेंबर, २०२० रोजी वास्तविक किंवा डिमॅट स्वरूपात भागधारणा असणाऱ्या कंपनीच्या सदस्यांना रिमोट ई-वॉटिंगने किंवा एजीएममध्ये ई-वॉटिंग प्रणालीने मत देण्याचा अधिकार असेल. रिमोट ई-वॉटिंगने मत दिल्यानंतरही सदस्यास एजीएममध्ये सहभागी होता येईल परंतु एजीएममध्ये पुन्हा मत देता येणार नाही.

ई. ई-वॉटिंगमार्फत मतदानाची सुविधा एजीएममध्ये उपलब्ध असेल आणि हे सदस्य रिमोट ई-वॉटिंगमध्ये मत देणार नाहीत त्यांना एजीएममध्ये उपस्थित राहून ई-वॉटिंगने मत देता येईल.


फ. एजीएममध्ये उपस्थित राहण्याबाबत काही प्रश्न किंवा तक्रारी असल्यास हेल्पसेक्शनअंतर्गत <http://www.evoting.nsdl.com> मध्ये उपलब्ध फ्रि कन्टेन्टली आस्त्रड केचरन्स (एफएचए) आणि ई-वॉटिंग मॅन्युअल वाचून अथवा [evoting@nsdl.co.in](mailto:evoting@nsdl.co.in) वर ई-मेल पाठवावा. विवृत स्वरूपाने मतदान सुविधा आणि व्हीसीमार्फत एजीएममध्ये सहभागी होण्याबाबत काही तक्रारी असल्यास कृपया संपर्क की. सागर घुडते-व्यवस्थापक (एनएसडीएल) ई-मेल [sagarngnsdl@gmail.com](mailto:sagarngnsdl@gmail.com) किंवा श्री. अमित विशाल-व्यवस्थापक (एनएसडीएल) ई-मेल [AmilV@nsdl.co.in](mailto:AmilV@nsdl.co.in) किंवा श्रीमती पद्मिनी म्हात्रे-व्यवस्थापिका (एनएसडीएल) ई-मेल [pallavid@nsdl.co.in](mailto:pallavid@nsdl.co.in) किंवा संपर्क १८००-२२२-९९० ते प्रश्नांची उत्तरे देतील.



## टीसीएफसी फायनान्स लिमिटेडकरिता सही /- किजल शेठ कंपनी सचिव

टिकाण: मुंबई

दिनांक: २ सप्टेंबर, २०२०



## माजेस्को लिमिटेड

सीआयएन:एल७२३०एमएच२०१३टीएलसी२४८८७४

नोंद.कार्यालय: एमएनव्हीसी, एमव्हीसी-१३६, महाप्रे, नवी मुंबई-४०००१०.

दूर: ०२२-६९५०१८००, फॅक्स: ०२२-२७७३९३२०,

वेबसाईट: www.majesco.com

ई-मेल: investors.grievances@majesco.com


### व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य माध्यमातून (ओएव्हीएम) ७वी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

१) येथे सूचना देण्यात येत आहे की, माजेस्को लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांची ७वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) गुरुवार, २४ सप्टेंबर, २०२० रोजी स.१०.००वा. (भाप्रवे) सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत (एमसीए) परिपत्रक सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२०, दिनांक ८ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.१७/२०२०, १३ एप्रिल, २०२० व सर्वसाधारण परिपत्रक क्र.२०/२०२०, ५ मे, २०२० (एमसीए परिपत्रके) आणि कंपनी कायदा २०१३ च्या लागू तरतुदी आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सुचिवद्धता अहवाल व निवारण आवश्यकता) अधिनियम, २०१५ नुसार एजीएम घेण्याच्या सूचनेत नमुद विषयावर विमर्श करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य माध्यमातून (ओएव्हीएम) मार्फत होणार आहे. सदस्यांना व्हीसी/ओएव्हीएममार्फत कंपनीच्या (ज्या एजीएममध्ये सहभागी होता येईल).

२. वार्षिक अहवालाचे वितरण: सदस्यांनी कृपया नोंद घ्यावी की, (ज्या एजीएमच्या सूचनेसह वित्तीय वर्ष २०१९-२०२० करिता वार्षिक अहवाल ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी किंवा कंपनीचे निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी अर्थात फेरिफन टेक्नॉलॉजिज प्रायव्हेट लिमिटेड (आरटीए), त्यांचे संबंधित डिपॉझिटीर सहभागीदार (डीपी) यांच्याकडे उपरोक्त एमसीए परिपत्रके व सेबी परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी/सीआयआर/पी/२०२०/७९ दि.१२ मे, २०२० नुसार विवृत स्वरूपाने पाठविण्यात येतील. सूचना व वार्षिक अहवाल कंपनीच्या <https://ir.majesco.com> आणि स्टॉक एक्सचेंजसेच्या अर्थात बीएसई लिमिटेड व रंगमाल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या अनुक्रमे [www.bseindia.com](http://www.bseindia.com) व [www.nseindia.com](http://www.nseindia.com) नसल समिष्टीर डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या [www.evoting.nsdl.com](http://www.evoting.nsdl.com) वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

३. ई-वॉटिंग नोंद /अद्ययावत करण्याची पद्धत: व्हीसी/ओएव्हीएममार्फत ई-मेल कंपनीचे आरटीए/डीपीकडे नोंद घ्यावी त्यांनी आहे की, त्यांनी [https://ris.kfintech.com/email\\_registration/](https://ris.kfintech.com/email_registration/) वर नमुदयमाणे नोंदी प्रक्रिया पालन करून खालील लिंकवर क्लिक करून सूचना प्राप्त करण्याच्या उद्देशासाठी त्यांचे संबंधित डीपीकडे त्यांचे ई-मेल नोंद करावेत. ई-मेल नोंद/अद्ययावत करण्याबाबत काही प्रश्न असल्यास सदस्यांनी कृपया संपर्क कंपनीचे [investors.grivenaces@majesco.com](mailto:investors.grivenaces@majesco.com) ई-मेल किंवा आरटीएकडे [einward.nis@kfintech.com](mailto:einward.nis@kfintech.com) वर ई-मेल करावा.

४. ई-वॉटिंगमार्फत मत देण्याची पद्धत: व्हीसी/ओएव्हीएममार्फत सभेत उपस्थित राहण्यासाठी माहिती आहे ई-वॉटिंगची पद्धत ज्या एजीएम सूचनेत नमुद आहे. वास्तविक किंवा डिमॅट स्वरूपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांकरिता सविस्तर माहिती तसेच त्यांचे ई-मेल कंपनी किंवा कंपनीचे आरटीए किंवा डीपीकडे नोंद नाहीत अशांकरिता माहिती सूचनेत नमुद आहे.



## फुलटॅन्ट इंडिया होम फायनान्स कंपनी लिमिटेड

कॉर्पोरेट कार्यालय: ५ वा व दवा जमला, बी विंग, सुप्रिम आदर्श पार्क, सुप्रिम सिटी, पर्व, मुंबई-४०००५६.

नोंद. कार्या.: मेय टॉवर्स, ३रा मजला, जुना क्र.३७७, नविव क्र.१६५, पुनमही हाय रोड, मधुप्राओवेल, चेम्बई-६०००१५.

### स्थार मालमत्तेच्या विक्रीकरिता विक्री सूचना

सिस्कुयुरीटायझेडन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनांशियल असेंसेस अँड एनफोर्समेंट ऑफ सिस्कुयुरिटी इंटरस्ट अँड, २००२ सहवाचिता सिस्कुयुरिटी इंटरस्ट (एफोर्समेंट) रुस, २००२ चे नियम ८(६) व ५(१) अन्वये स्थार मालमत्तेच्या विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सूचना. सर्व सामान्य जनेतसे आणि विशेषतः कर्जदार व जांमिंदारांना येथे सूचना देण्यात येत आहे की, खाली नमुद संबंधित कर्जदार व जांमिंदारांकडून फुलटॅन्ट इंडिया होम फायनान्स कंपनी लिमिटेड (प्रतिपत्त धनको) यांची देय रक्कम यवुलीकरिता प्रतिपत्त धनकोकडे तयार/अधिवार असलेल्या खालील स्थार मालमत्तेचे खालील तत्कालीन संबंधित खात्यात फुलटॅन्ट इंडिया होम फायनान्स कंपनी लिमिटेडच्या प्राधिकृत अधिकाऱ्याद्वारे वास्तविक तबा घेण्यात आता आहे, त्याची खाली नमुद तरीख व वेळेला जसे आहे जेथे आहे आणि जसे आहे जे आहे या तत्त्वावर विक्री करण्यात येईल. आरक्षित मूल्य व इतरा रक्कम खाली नमुद केली आहे.

क्र. क्र.	कर्जदार/जांमिंदाराचे नाव व पत्ता (आणि कर्ज खाते क्रमांक)	धकबाकी देय रक्कम	तारण मालमत्तेचे तपशील	ई-लिलावाची तारीख:
१	कर्ज खाते क्र.१०६४००२१००१३३६	दि.१४.११.२०१९ रोजी देय रक्कम रु.१,१२,६३,१६२/- (रुपये एक कोटी बारा लाख त्रेसह हजार एको बसह फक्त) आणि मुक्ततेच्या तारखेपर्यंत लागू व्याज व खर्च.	फ्लॅट क्र.२०२, २रा मजला, बी विंग, सुबा डीकॉन्स, रायगड निकेतन कोहोलीसॅल., जे.बी. नगर, सहरा रोड, अंधेरी (पु.), मुंबई-४०००५९, महाराष्ट्र.	ई-लिलावाची तारीख: १८.०८.२०२०
२	१ फ्लॅट क्र.२०१, २रा मजला, इंड्रप्रथ इमारत, खार (प.), मुंबई-४०००५२. पत्ता २: युनिट क्र.३०, २रा मजला, कमव्हीन इंडस्ट्रीअल इस्टेट, कुर्ला-अंधेरी रोड, साकिनाका, मुंबई-४०००७२.	३ फ्लॅट क्र.२०२, २रा मजला, बी विंग, सुबा डीकॉन्स, रायगड निकेतन कोहोलीसॅल., जे.बी. नगर, सहरा रोड, अंधेरी (पु.), मुंबई-५९.	वाहीद मूल्य रु.८५,०००/- (रुपये पच्चाऐशी हजार फक्त)	इदरे सादर करण्याची अंतिम तारीख ०८.०९.२०२०


आरक्षित मूल्य रु.८५,००,०००/- (रुपये पच्चाऐशी लाख फक्त) इसारा रक्कम रु.८५,००,०००/- (रुपये आठ लाख पन्नास हजार फक्त)

विक्रीच्या निश्चित नमत व अटी खाली नमुद करण्यात आले आहेत आणि प्रतिपत्त धनकोंचे [www.grihshakti.com/pdf/E-Auction.pdf](http://www.grihshakti.com/pdf/E-Auction.pdf) वेबसाईटवर सुट्टा देण्यात आले आहेत.

सही /- प्राधिकृत अधिकारी

दिनांक: ०१.०९.२०२० फुलटॅन्ट इंडिया होम फायनान्स कंपनी लिमिटेड

टिकाण: मुंबई



## शुभम हौसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कं.लि.

कॉर्पोरेट कार्यालय: ४२५, उद्योग विहार फेज ४, गुगाव-१२२०१५ (हरयाणा), दूर: ०१२४-४२१२५३०/३१/३२, ई-मेल: customercare@shubham.co, वेबसाईट: www.shubham.com

### स्थार मालमत्तेच्या विक्रीकरिता जाहीर सूचना

सिस्कुयुरीटायझेडन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनांशियल असेंसेस अँड एनफोर्समेंट ऑफ सिस्कुयुरिटी इंटरस्ट अँड, २००२ अन्वये नियम ८(६) व परिशिष्ट ४-२ तनुदीनुसार स्थार मालमत्तेच्या विक्रीकरिता विक्री सूचना

ज्याअर्धी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिस्कुयुरीटायझेडन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनांशियल असेंसेस अँड एनफोर्समेंट ऑफ सिस्कुयुरिटी इंटरस्ट अँड, २००२ (कायदा) अंतर्गत शुभम हौसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कंपनी लिमिटेडचे (यापुढे कंपनी म्हणून उद्देख) प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिस्कुयुरिटी इंटरस्ट (एनफोर्समेंट) रुस, २००२ (कायदा) अंतर्गत च्या नियम ९ सहवाचिता कलम १३(२) अन्वये असलेल्या अधिकाऱाअंतर्गत त्यांनी खाली नमुद केलेल्या खाली नमुद केलेल्या रकाना (क) वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार खाली नमुद केलेल्या रकाना (ड) कर्जदारांना सादर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत खाली नमुद केलेल्या रकाना (ई) प्रमाणे रक्कम मात करण्यास सांगण्यात आले होते.

कर्जदार हे वर नमुद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ असून कर्जदार व सर्वसामान्य जनेतसे येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सादर कायद्याच्या कलम १३(४) सहवाचिता सिस्कुयुरिटी इंटरस्ट (एफोर्समेंट) रुस २००२ च्या नियम ९ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाऱाअंतर्गत खाली नमुद केलेल्या रकाना (र) मध्ये नमुद तारखेला खाली नमुद केलेल्या रकाना (फ) मध्ये नमुद मालमत्ता तबा घेतलेला आहे.

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनेतसे येथे सावध करण्यात येते की, खाली नमुद केलेल्या रकाना (फ) मध्ये नमुद सादर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सादर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी शुभम हौसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कंपनी लिमिटेड यांच्याकडे खाली नमुद केलेल्या रकाना (र) मध्ये संपूर्ण रक्कम आणि त्यावरती कारवाईत पुढील व्याज व प्राप्तिगत खर्च व शुल्क ही रक्कम जमा करावी.

आता कर्जदार आणि सर्वसामान्य जनेतसे येथे सूचित करण्यात येत आहे की, खाली नमुद केलेल्या रकाना (ड) मध्ये नमुद तरीख, वेळ व टिकाणी बोली मागवून खाली नमुद नियम व अटी आणि प्रक्रियेनुसार विक्री केली जाईल.


क्र. क्र.	क्रमांक	अर्जदाराचे नाव व पत्ता	कलम १२(१)अन्वये सुट्टेची मर्यादा	मागणी सूचना रक्कम	मातल्या मर्यादित	वास्तविक देय रक्कम (१८.०८.२०२० रोजी)	तबा मर्याद व तबा मर्यादा	आरक्षित मूल्य	इदरे (आ.मु.चे १०%)	लिलावाची तारीख, वेळ व ठिकाण
१	ओएलएच १००००० ०५००५६३२	मधुसूदन धनराजाम पर्रीहा, जयपूर ३, कुशवर्त गिरी, पालि क्र.१८, फ्लॅट क्र.१०१, महालक्ष्मी कॉम्प्लेक्स, सेक्टर २६, नवी मुंबई, महाराष्ट्र-४०००७५.	२०.०८.२०१८	रु. १५,३२,२६८/-	रु. १	फ्लॅट क्र.१, कवमजला, साई सादर इमारत, प्लॉट क्र.७१२ व ७१२, एन.एस.सी., प्लॉट क्र.०१९१/०००८, जुहूपाव, नवी मुंबई, महाराष्ट्र-४०००७३.	२५.०६.२०२० (वास्तविकतया)	रु. १०,७५,३००/-	रु. १,०७,४६०/-	०६.१०.२०२० रोजी स.११.०० ते दु.२, कार्यालय क्र.१११, चामरा रादर इमारत क्र.३, २रा मजला, बेल बाजारबाजव, कल्याण (प.)-४२१३०१.
२	ओएलएच १८१००००० ०५०५६३२	शंकरलाल मेघराज परतल, भार्मावाडी शंकरलाल परतल, प्लोटी क्र.६, भागवत शंका, पोस्ट गिरा, गिरा पोस्ट ऑफिस समोर, आबीड परतल शाळा, ठाणे, महाराष्ट्र-४०००१०.	२६.०७.२०१९	रु. १४,५४,११९/-	रु. १	फ्लॅट क्र.१०७, २रा मजला, शिव साव महादेव अपार्टमेंट, करावे गाव, नांदेडी रोड, पत्र क्र.६१, सेक्टर ३६, गाव कोरा, नेव्हे पर्विच, नवी मुंबई, ठाणे, महाराष्ट्र-४०००७६.	१३.५१,६१५/- (वास्तविकतया)	रु. ३१.०१.२०२०	रु. ११,६१,२५०/-	०६.१०.२०२० रोजी स.११.०० ते दु.२, कार्यालय क्र.१११, चामरा रादर इमारत क्र.३, २रा मजला, बेल बाजारबाजव, कल्याण (प.)-४२१३०१.

टीप: कंपनीच्या माहितीनुसार वरील मालमत्तेवर कोणताही अधिभार नाही.

लिलाव विक्री सूचनेच्या अटी व शर्ती

बोली मागवून सार्वजनिक कृती प्रक्रिया व अटी व शर्ती:

- मालमत्तेची तपासणी अनुक्रमे ०१.१०.२०२० रोजी सकाळी १०.०० ते दुपारी ४.०० पर्यंत केली जाऊ शकते.
- विक्री संप्रेक्षी अधिनियम / नियम २००२ मध्ये नमुद केलेल्या अटी आणि त्यानुसार येथे नमुद केलेल्या अटी व शर्तीच्या अधीन आहे तसेच इच्छुक / सहभागी निविदाकारांनी सादर केलेल्या प्रस्ताव / बिड कायदाप्रमाणे आदीच्या अधीन आहेत.
- स्थानिक स्वरूपात देय असेल त्या शुभम हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कंपनी लिमिटेडच्या अनुदानाची रक्कम (डिमांड ड्राफ्ट) / पे ऑर्डरसह सीलबंद लिफाफ्यात निविदा जमा केल्या जातील. इसारा रक्कम उघड्याच कोणतीही त्याच लागणार नाही. बोली मालमत्तेसह निविदाद्वारे आपला ओळखपत्र / कंत्राळीचे निश्चित आणि राहण्याचा पुरावा जसे की पासपोर्टी प्रत, आधार कार्ड, निवडणूक आयोगाचे कार्ड, रेशनकार्ड, ड्रायव्हिंग लायसेन्स आणि प्राप्तिगत विभागाचे जारी केलेले पॅन कार्डची प्रत देखील जोडावी.
- इसारा रक्कमेसह बोली सादर करण्याची शेवटची तारीख ०५.१०.२०२० रोजी स.११.०० ते दु.२.०० पर्यंत.
- प्रत्येक मालमत्तेच्या विरुद्ध राखीव ठेवलेल्या आरक्षित किमतीच्या खाली मालमत्ता विकली जाणार नाही.
- विक्रीच्या तारखेला, मिळालेल्या सर्व बोली उघडल्या जातील आणि राखीव किमतीपेक्षा जास्त असल्यास अधिक बोली लावण्याची बोली कंपनी स्वीकारेल. तथापि लिलाव लिलाव वेबसाईटवर वैयक्तिकरीत्या उपस्थित असलेल्या निविदाकारांना त्यांची बोली किंमत आणखी वाढविण्याचा हक्क असेल, किमान पाच हजार रु.५,०००/- रुपये (फक्त पाच हजार रुपये) आणि जास्त बोली लावल्यास कंपनीला समान स्वीकारण्याचा अधिकार दिले जाईल. त्यानंतर, खेदीदाराचे विक्री किमतीच्या २५% (पंचवीस टक्के) ठेवावी भरपाई करावी लागेल, प्रमाणिकरणी पेजे जमा केल्यावर त्वरित खालील स्वाक्षरीकर्याद्वारे सिस्कुटी झाल्यावर कंपनीचे त्या उक्तेची पावती केल्यावर तजवीज करावा. बोली स्वीकृती मुदतवाढ देण्याच्या किमतीत अधिकृत अधिकाऱ्याद्वारे त्याच्या विवेकबुद्धीनुसार परवानगी देता देवत शकेल ज्यास त्याला योग्य आणि उचित वाटेल अशा अटी व शर्तीच्या अधीन असेल. जर अंतिम निर्णयाच्या वेळी बोली उक्तेच्या २५% ताबडतोब निविदा रक्कम भरण्यात अयशस्वी ठरला तर सादर जास्त बोली लावणाऱ्याची जमा केलेली अंतिम मूल्य रक्कम जात केली जाईल आणि दुसऱ्या क्रमांकाची बोली लावण्यासाठी त्या मालमत्तेची प्रस्ताव दिली जाईल. खेदी किमतीची उर्वरित रक्कम खेदीदाराचे नमुद केलेली मालमत्ता किंवा पक्षकारांनी लिखित स्वरूपात सहमती दिवल्यापासून वाढविलेल्या कालावधीच्या विक्रीच्या पुढीच्या १५ दिवसांच्या आधी किंवा त्यापुढी दिले जाईल. येथेथे करून केल्यास आणि वर नमुद केल्याप्रमाणे वेळेन, कंपनीने खेदीदाराचे केलेली सर्वात उर्वरित रक्कम आणि/किंवा कोणतीही इतर देय कर करण्यास आणि मालमत्तेचा पुनः-लिलाव पुढे ठेवण्यास स्वागत्य असेल. तो कन्स्ट्रुदर खेदीदारा मालमत्तेवर किंवा त्यानंतर विक्री केलेल्या उक्तेच्या कोणत्याही भागावरील सर्व दावे करण्यास अपात असेल.
- सर्व शर्तीचे शुभम हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कंपनी लिमिटेडला अनुकूल असलेल्या डिमांड ड्राफ्ट / पे ऑर्डरद्वारे खेदीदाराद्वारे देण्यात येतील.
- पुर्व विक्री झाल्यावर कंपनी खेदीदाराच्या बाजूने विक्री प्रमाणपत्र देईल आणि मालमत्तेचा तबा खेदीदारास देईल.
- अनुसंधानपेक्षा जास्त केलेली स्थार मालमत्ता कायम राहिल आणि अर्धी किंवा बोली देण्यात आलेली हानी किंवा नुकसान यासह विक्रीस निष्पत्तीच्या तारखेपासून इतर जोखीम या सर्व बाबतीत खेदीदाराची जबाबदार असेल. ओम्पेक्षित अधिकृत अधिकाऱी यास कोणत्याही कारणास्तव विक्री रद्द करण्याचा अधिकार असेल.
- इसारा रक्कमेवर जमा केलेला डिमांड ड्राफ्ट / पे ऑर्डर अयशस्वी बोलिलेदारास परत दिले जाईल.
- वरील सर्व मालमत्तांची विक्री जसे आहे जेथे आहे आणि जसे आहे जे आहे आणि कोणत्याही परिणामाशिवाय या सर्व मालमत्तांची विक्री आहे. कंपनीला वरील मायमत्तांवर कोणत्याही प्रकारची अचरण असल्याची माहिती नाही.
- बरील संदर्भित मालमत्तेसंदर्भात पुढील शुल्क, नोंदीणी शुल्क, हस्तांतरण शुल्क, म्युंडेशन शुल्क आणि इतर कोणत्याही शुल्काची संबंधित सर्व खर्च कवेळ खेदीदारास भरावे लागेल.
- प्राधिकृत किंवा अधिकारी सर्वात जास्त ऑफर किंवा कोणत्याही किंवा सर्व ऑफर / बिड (स्वीकृत) स्वीकारण्यास बांधील नाहीत आणि कंपनीला कोणत्याही कारणास्तव कोणतेही कारण न देता कोणत्याही किंवा सर्व निविदा नाकारण्याचा अधिकार आहे.
- निविदाकारांव्यतिरिक्त अन्य कोणत्याही व्यक्तीस किंवा त्यांच्या योग्य अधिकृत प्रतिनिधीला अधिकृतता पत्र सादर केल्यावर विक्री प्रक्रियेचा भाग घेण्यास परवानगी देण्यात येणार नाही.
- कालाच्या कलम १३(८) अन्वये, मालमत्ता विक्रीसाठी निश्चित केलेल्या तारखेच्या आधी, वरील नामांकित कर्जदाराचे कंपनीकडून घेतलेले सर्व खर्च शुल्क आणि खर्चासह सर्व पक्षकांची निविदा किंवा सेलमेन्स अटी असल्यास, मालमत्ता विकरीत आणार नाही आणि संपूर्ण बोलिलेदारांकरून प्राप्त झालेल्या सर्व बोली कंपन्यांविरुद्ध कोणतेही दावित्व / दावा न करता त्यांना परत केल्या जातील.
- ही सूचना वरील सिस्कुयुरिटी इंटरस्ट एफोर्समेंट रुस २००२ च्या नियम ८(६) आणि परिशिष्ट ४ए अंतर्गत उपरोक्त कर्जदारांना त्यांच्या संबंधित पत्त्यावर व आणि ई-मध्ये नमुद केलेल्या नोटिस देण्यात आहेत.
- विक्रीच्या तपशीलवार अटी व शर्तीसाठी, कृपया सिस्कु लेटर्नटच्या वेबसाईटवर दिलेल्या लिंकचा संदर्भ घ्या. म्हणजे [www.shubham.com](http://www.shubham.com).
- अधिक माहिती, स्पष्टता किंवा कोणत्याही मदीसाठी प्राधिकृत अधिकारी - दिनेश मोडा, पं.बा.: ९३२५१२४७७९ वर संपर्क साधता येईल.




## जाहीर सूचना

स्वामी श्रीमती रेहना परवेझ शहीद या अल-मियाव कोहीमोली. च्या सदस्या आहेत. त्यांच्या नावने फ्लॅट क्र.१०३, १रा मजला, इमारत क्र.बी-७, अल-निझाव कोहीमोली. म्हणून सात सोसायटी, बी-७/८, मिह्नत नगर, गाव ओशिवरा, अंधेरी (प.), मुंबई-४०००५३ आहे. स्वामी श्रीमती रेहना त्यांच्या यांचे १०.०६.२०२० रोजी निधन झाले. त्यांच्या पत्त्याच्या त्यांच्या दोन मुली कुमारी तरतुम परवेझ सिद्दीकी व कुमारी साना परवेझ सिद्दीकी या कायदेशरी वारसादर आहेत आणि त्यांना सादर मालमत्तीत मर्यादे अविभाजीत शेअर्स अधिकार आहे. स्वामी श्रीमती रेहना परवेझ सिद्दीकी यांचे पती मोहम्मद परवेझ सिद्दीकी यांचे ०६.११.२००९ रोजी निधन झाले होते.

मिह्नत नगर सोसायटीने फ्लॅट क्र.१०३, १रा मजला, इमारत क्र.बी-७, अल-निझाव कोहीमोली. म्हणून सात सोसायटी, बी-७/८, मिह्नत नगर, गाव ओशिवरा, अंधेरी (प.), मुंबई-४०००५३ या जागेचे मालक असलेल्या कुमारी तरतुम परवेझ सिद्दीकी व कुमारी साना परवेझ सिद्दीकी यांच्या नाव कायदेशरी वारसादर म्हणून भागधारणावस्त संपादित केले आहेत. कुमारी तरतुम परवेझ सिद्दीकी व कुमारी साना परवेझ सिद्दीकी यांनी सादर फ्लॅट जगा श्री. मिह्नत हाजी यांना विक्री करण्याची इच्छा दर्शविली आहे. जर कोणता व्यक्ती उपरोक्त फ्लॅट, जगा किंवा भागवार भाडेपट्टा, बक्षीस, परवाना, वारसाहक्क, विक्री, अदलाबदल, कायदेशीर हक्क किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरूपात खाली नमुद केलेल्या सदस्यांच्या वारसाचे योग्य स्वतःच नमुद करून सूचना प्रकाशनापासून १५ दिवसांच्या आत कायदोपरी प्रत्यक्षात हक्कवाचे. जर उपरोक्त वेळेन कोणताही दावा प्राप्त न झाल्यास सादर फ्लॅट जागेचे कोणीही दावेदार नाहीत असे समजले जाईल.

ललित कुमार असोसिएट्स

दुकान क्र.६२, व्ही मॉल, ठाडूर कॉम्प्लेक्स, डब्ल्यु.ई. हायवे, कादिवली (पु.), मुंबई-४०१०. मोबा.: ९९१ ९३७७२४१७९८ / ९९१ ९३२१२४१७९८



## शुभम हौसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कं.लि.

कॉर्पोरेट कार्यालय: ४२५, उद्योग विहार फेज ४, गुगाव-१२२०१५ (हरयाणा), दूर: ०१२४-४२१२५३०/३१/३